



मराठवाडा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित

कजरी शोरूमच्या मागे, महालक्ष्मी हार्टस, शॉप नं. २, मुंबई-पुणे हायवे, मोरवाडी, पिंपरी, पुणे-१८.

☎ : 020-27471491 / Mob. 9130012400

कर्ज मागणी छाननी तपशील

* वै. जामीन/नवीन दुचाकी वाहन/ घरगुती वस्तू खरेदी *

शाखा अर्ज क्र. : _____ अर्ज दिनांक : _____ दाखल दिनांक : _____

सभासद क्र. : _____ सभासद दिनांक : _____ धारण भाग रु. : _____

अर्जदाराचे नाव : _____ वय : _____

राहण्याचा पूर्ण पत्ता : _____

व्यवसाय स्वरूप : _____

कर्ज मागणी कारण : _____ ह.कर्ज रु. _____ मु.म. _____

_____ कॅ.क्रे.रु. _____ मु.म. _____

कर्ज तारण : _____

जामीनदाराचे नाव : १) _____

२) _____

संस्थेतील ठेव व्यवहार (अर्जदार व कुटुंब घटक)

(रक्कम पूर्ण हजाररांत)

खातेदाराचे नांव	ठेव प्रकार	खाते सुरु दिनांक	खाते क्र. पावती क्र.	मुदत म. मुदत अखेर	ठेव रक्कम	शिल्लक

आर्थिक स्थिती (नोकरदार)

कार्यालयाचे नांव व नोकरी ठिकाण	नोकरी - वर्ष	हंगामी/कायम खाजगी	मासिक एकूण वेतन	मासिक एकूण कपाती	मासिक निव्वळ वेतन

आर्थिक स्थिती (व्यवसायिक)

व्यवसायाचे स्वरूप व ठिकाण	व्यवसाय - वर्ष	वार्षिक खरेदी	वार्षिक विक्री	वार्षिक एकूण उत्पन्न	वार्षिक खर्च	वार्षिक निव्वळ उत्पन्न

उत्पन्न व परतफेड क्षमता :

उत्पन्न तपशील	दरमहा निव्वळ रुपये	वार्षिक निव्वळ उत्पन्न	कुटुंब निव्वळ खर्च मासिक	दरमहा फेडीसाठी उपलब्ध	दरमहा निव्वळ उत्पन्नाचे १० पटीने येणारी रक्कम
नोकरी/व्यवसाय					
कुटुंब घटक उत्पन्न (नोकरी)					
अन्य उत्पन्न					
तपशील :					
एकूण :					

नवीन दुचाकी/घरगुती वस्तु खरेदी मागणी असल्यास.

तपशील	दरपत्रक किंमत	पुरवठा करणाराचे नाव व पत्ता	कर्जासाठी विचारात कोटेशन रकम	अर्जदाराने भरलेली मार्जीन रकम

अर्जदार कर्ज व्यवहार (रकम पूर्ण हजारांत)

कर्ज परत फेड प्रकार	जामीन तपशील	कर्ज दिनांक मुदत अखेर	मंजूर रकम	येणे बाकी	थकबाकी	कर्ज पूर्ण दिनांक

कुटुंब घटक कर्ज तपशील (निकटचे नातेवाईक) : (रकम पूर्ण हजारांत)

कर्जदाराचे नाव	अर्जदाराशी नाते	तारणी / विनातारणी	कर्ज दिनांक मुदत अखेर	मंजूर रकम	येणे बाकी	थकबाकी

जामीन जबाबदारी : (कोणाला जामीन) : (रकम पूर्ण हजारांत)

नांव	कर्ज परतफेड प्रकार	तारणी / विनातारणी	कर्ज दिनांक मुदत अखेर	मंजूर रकम	येणे बाकी	थकबाकी

जामीनदार क्र. १ तपशील :

पूर्ण नांव : _____ वय : _____

पूर्ण पत्ता : _____

व्यवसाय स्वरूप : _____ सभासद क्र. : _____ दिनांक : _____

वार्षिक उत्पन्न रु. : _____ संस्थेत ठेव व्यवहार : आहे / नाही. भाग रकम _____

स्वतः कडील कर्ज तपशील : (जामीनदार क्र. १ चे) : (रकम पूर्ण हजारांत)

कर्ज परत फेड प्रकार	जामीन	तारण	कर्ज दिनांक मुदत अखेर	मंजूर रकम	येणे बाकी	थकबाकी

जामीन जबाबदारी : (जामीनदार क्र. १ चे) : (रकम पूर्ण हजारांत)

नांव	कर्ज परतफेड प्रकार	तारण	कर्ज दिनांक मुदत अखेर	मंजूर रकम	येणे बाकी	थकबाकी

जामीनदार क्र. १ तपशील :

पूर्ण नांव : _____ वय : _____

पूर्ण पत्ता : _____

व्यवसाय स्वरूप : _____ सभासद क्र. : _____ दिनांक : _____

वार्षिक उत्पन्न रु. : _____ संस्थेत ठेव व्यवहार : आहे / नाही. भाग रकम _____

स्वतः कडील कर्ज तपशील : (जामीनदार क्र. २ चे) : (रकम पूर्ण हजारांत)

कर्ज परत फेड प्रकार	जामीन	तारण	कर्ज दिनांक मुदत अखेर	मंजूर रकम	येणे बाकी	थकबाकी

जामीन जबाबदारी : (जामीनदार क्र. २ चे) : (रकम पूर्ण हजारांत)

नांव	कर्ज परतफेड प्रकार	तारण	कर्ज दिनांक मुदत अखेर	मंजूर रकम	येणे बाकी	थकबाकी

निष्कर्ष :

कर्ज मागणी अनुषंगाने दाखल कागदपत्रे, त्याबाबत झालेली खात्री, संस्थेतील व्यवहार, रेकॉर्ड यावरून पुढील निष्कर्ष निघतात.

ठेव व्यवहार : _____

कर्ज कारण : _____

परतफेड क्षमता : _____

कर्ज परतफेड रेकॉर्ड : _____

जामीन जबाबदारी : _____

दिलेले जामीन क्र. १ : _____

जामीन क्र. २ : _____

अन्य संस्था कर्ज : _____

अन्य बाबी / तारण : _____

शिफारस / मंजूरी :

शाखा : शिफारस/मंजूरी	मुख्य कार्यालय विभाग शिफारस / मंजूरी
मागणी कारण : _____	

ह.कर्ज रुपये मु.म. _____ व्याज दर _____	_____
कॅ.क्रेडीट मु.म. _____ व्याज दर _____	_____
अटी :	_____
१) सभासदत्व पूर्णतेवर _____	_____
_____	_____
२) जामीनदार क्र. १ : नाममात्र सभासदत्व पुर्ततेवर _____	_____
_____	_____
३) जामीनदार क्र. २ : नाममात्र सभासदत्व पुर्ततेवर _____	_____
_____	_____
४) जादा भाग रु. _____	_____
५) जामीनदार क्र. १ : _____	_____
श्री. /सौ. _____	_____
स्विकारून / बदलून _____	_____
६) जामीनदार क्र. २ : _____	_____
श्री. /सौ. _____	_____
स्विकारून / बदलून _____	_____
७) कुटुंब गटक श्री. /सौ. _____	_____
यांना सहकर्जदार /जामीन घेऊन. _____	_____
_____	_____
८) मागणी _____ खरेदीसाठी _____	_____
असल्याने रितसर तारण पूर्तता _____	_____
_____	_____
९) पूरक तारण : _____	_____
_____	_____
१०) _____	_____
_____	_____
११) _____	_____
_____	_____
शिफारस/मंजूरी नसल्यास थोडक्यात कारणे : _____	_____
_____	_____
_____	_____
_____	_____
शाखा व्यवस्थापकाची सही व दिनांक : _____	कर्ज विभाग सही व दिनांक _____
मुख्य कार्यालय अंतीम शिफारस /मंजूरी _____	

कर्ज समिती/संचालक मंडळ निर्णय : मंजूर /नामंजूर/तहकूब

ह.कर्ज रु. मु.म. व्याज दर टक्के

कॅश क्रेडीट रु. मु.म. व्याज दर टक्के

तपशील : _____

अटी : _____

ठराव क्र. _____ दिनांक : _____ अध्यक्ष _____